

शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/
अधिकारी यांची पदोन्नत संवर्गात आपापसातील ज्येष्ठता
विनियमित करण्याबाबत :

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक-एसआरव्ही-1096/प्र. क्र. 32/96/बारा,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 19 एप्रिल, 1997.

वाचा :- शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-1076/12, दिनांक 21 जून, 1982 :

शासन निर्णय

शासन सेवेतील विविध संवर्गात/पदांवर नियमितरित्या नियुक्ती झालेल्या शासकीय सेवकांची ज्येष्ठता त्यांच्या त्या पदावरील/संवर्गातील किंवा सेवेतील अखांडीत सेवाकालावधीवरून निश्चित केली जाते. मात्र या प्रयोजनार्थ, अभावित नेमणुकीचा कालावधी वगळला जातो. म्हणजेच, ज्या दिनांकापासून संबंधितांची नियमित नेमणूक झाली असेल त्या दिनांकापासून ज्येष्ठता निर्धारित केली जाते. केंद्र शासन विरुद्ध विरपालसिंग चौहान इत्यादी (केस नं. जेटी-1995 (7) एससी-231, दिनांक 10.10.1995) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व केंद्र शासनाचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाचे दिनांक 30 जानेवारी 1997 चे आदेश विचारात घेऊन राज्य शासकीय सेवेतील कर्मचा-यांच्या बाबतीत ज्येष्ठता विनियमित योग्य त्या सुधारणा करण्यासंबंधीचे आदेश सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-1096/प्र. क्र. 32/96/बारा, दिनांक 27.3.1997 रोजी निर्गमित करण्यात आले. तथापि केंद्र शासनाने त्याच्या दिनांक 21 मार्च 1997 च्या कार्यालयीन जापनाअन्वये त्यांच्या दिनांक 30 जानेवारी 1997 च्या आदेशामध्ये काही सुधारणा केल्या. त्या लक्षात घेता आता वर नमूद केलेले शासनाचे दिनांक 27 मार्च 1997 चे आदेश अधिक्रमित करून पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

- अ) एखाद्या कर्मचारी/अधिका-याची आरक्षण बिंदुनुसार त्या पदावर पदोन्नतीने, नियुक्ती झाल्यानंतर त्या संवर्गात ज्येष्ठ असलेल्या खुल्या प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी पदोन्नत झाल्यास त्या संवर्गात तो मूळची ज्येष्ठता पुन्हा प्राप्त करील.
- ब) दिनांक 30 जानेवारी 1997 रोजी अस्तित्वात असलेल्या ज्येष्ठता याद्यांवरील (अ) नुसार सुधारित करण्याची आवश्यकता नाही. जी ज्येष्ठता यादी अस्तित्वात असेल त्या यादीनुसार त्या संवर्गात पुढील पदोन्नत्या करण्यात याव्यात. या यादीच्या आधारे मागासवर्गीय व्यक्तींना आरक्षण नियमानुसार वरच्या संवर्गात पदोन्नती दिली आणि त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीला पदोन्नती दिली तर वरच्या पदोन्नती संवर्गात ज्येष्ठता निर्धारित करताना सर्वसाधारण प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी, मागासवर्गीय कर्मचा-यावर आपली मूळ ज्येष्ठता प्राप्त करील.
- क) राज्य शासकीय सेवेतील वरच्या पदावर पदोन्नतीसाठी निम्न पदावर किमान सेवेची अट सेवा प्रवेश नियमात विहित करण्यात येते. वर (अ) येथे नमूद केल्यानुसार ज्येष्ठता निश्चित केल्यावर संबंधित कर्मचारी किमान सेवेची ही अट पूर्ण करित नसतील तर त्यांचा अनुभव कालावधी तो त्यास कनिष्ठ असलेल्या मागासवर्गीयांच्या दिनांकापासून धरण्यात यावा.

3. ज्येष्ठता निर्धारित करण्यासंबंधीचे वरील तत्व शासन सेवेतील सर्व गटातील सर्व स्तरांवरील पदोन्नत्यांच्या संदर्भात लागू राहील.

4. हे आदेश दिनांक 30 जानेवारी 1997 पासून अमलात येतील.

5. सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-1077/12, दिनांक 21 जून 1982 च्या अधिसूचनेअन्वये विहित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठता विनियम) नियम 1982 मध्ये वरीलप्रमाणे आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. त्या सुधारणा होईपर्यंत या आदेशानुसार कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रवि भू. बूध्दिराजा,
सचिव (सेवा).

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

मुख्य मंत्री यांचे सचिव,

उप मुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,

* प्रबंधक उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

* प्रबंधक, लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), मुंबई,

महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.

* पत्राने.